

राज्यात नोव्हेंबर, २०२३ ते जुलै, २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे/ अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत..

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्र. सीएलएस २०२३/प्र.क्र.२८६/म-३
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक : ०५ सप्टेंबर, २०२४.

वाचा :-

- १) शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.६/१/म-११ दि. २४.०९.२३
- २) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३, दि. २७.०३.२०२३
- ३) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२३/प्र.क्र.२७२/म-३, दि. ०९.०९.२०२४
- ४) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२३/प्र.क्र.२८६/म-३, दि. १०.०९.२०२४
- ५) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२३/प्र.क्र.२८६/म-३, दि. ३१.०९.२०२४
- ६) शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र. सीएलएस-२०२३/प्र.क्र.२८६/म-३, दि. ०४.०३.२०२४
- ७) शासन निर्णय क्र. सीएलएस-२०२३/प्र.क्र.२८६--(II)/म-३ दि. ०२.०८.२०२४
- ८) विभागीय आयुक्त, नाशिक यांचे पत्र क्र. मशा/कार्या/२/नैआ/२०२४/ज-३, दि. १४.०६.२०२४
- ९) विभागीय आयुक्त, छ.संभाजीनगर यांचे पत्र क्र. २०२४/मशाका/नै.आ.कावि-५२२, दि. २४.०५.२०२४
- १०) विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे पत्र क्र. २०२४/मशाका/नै.आ.कावि, दि. ६.०७.२०२४
- ११) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा-७ (५)/नैआव्य/कावि-४४६/२०२३, दि. १९.१२.२०२३
- १२) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा-७(५)/नैआव्य/गोंदिया/कावि-७६/२०२४, दि. २०.०२.२०२४
- १३) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा-७ (५)/नैआव्य/कावि-१४५/२०२४, दि. २६.०४.२०२४
- १४) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा-७ (५)/नैआव्य/कावि-१४६/२०२४, दि. २६.०४.२०२४
- १५) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा-७ (५)/नैआव्य/कावि-२४८/२०२४, दि. १८.०६.२०२४
- १६) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा-७ (५)/नैआव्य/कावि-२६४/२०२४, दि. २६.०६.२०२४
- १७) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा-७ (५)/नैआव्य/कावि-२६५/२०२४, दि. २६.०६.२०२४
- १८) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा-७ (५)/नैआव्य/कावि-२७५/२०२४, दि. २८.०६.२०२४
- १९) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा-७ (५)/नैआव्य/कावि-२७६/२०२४, दि. २८.०६.२०२४
- २०) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा-७ (५)/नैआव्य/कावि-२७३/२०२४, दि. २८.०६.२०२४
- २१) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा-७ (५)/नैआव्य/कावि-२८६/२०२४, दि. ०५.०७.२०२४
- २२) विभागीय आयुक्त, नागपूर यांचे पत्र क्र. मशा/कार्या-७ (५)/नैआव्य/कावि-Q/२०२४, दि. १६.०८.२०२४
- २३) विभागीय आयुक्त, कोकण यांचे पत्र क्र. मशा/कार्या-६/नै.आ./माहे मे, २०२४/शेपिनुक/२०२४, दि. २१.०६.२०२४
- २४) विभागीय आयुक्त, कोकण यांचे पत्र क्र. मशा/कार्या-६/नै.आ./माहे एप्रिल २०२४/शेपिनुक/२०२४, दि. २८.०६.२४

- २५) विभागीय आयुक्त, कोकण यांचे पत्र क्र.मशा/कार्या-६/नैआ/माहे मे २०२४/सुधारीत शेपिनुक/२०२४, दि.०५.०७.२०२४
- २६) विभागीय आयुक्त, पुणे यांचे पत्र क्र.मह-३/नैआ/कावि/२८२/२०२४, दि.०२.०७.२०२४.
- २७) विभागीय आयुक्त, पुणे यांचे पत्र क्र.मह-३/नैआ/कावि/३१०+३११/२०२४, दि.०६.०८.२०२४.
- २८) विभागीय आयुक्त, अमरावती यांचे पत्र क्र.उपआ/नै.आ/पुनर्व/म.स./कावि-७४/२०२४, दि.२८.०६.२०२४.

प्रस्तावना :-

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.सीएलएस-२०२२/प्र.क्र.३४९/म-३, दि.२७.०३.२०२३ अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत. केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींव्यतिरिक्त राज्य शासनाने दि.३०.०१.२०१४ अन्वये अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे. तसेच, दि.२२.६.२०२३ च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे. संदर्भ क्र.३ येथील दि.०१.०१.२०२४ च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर, २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.

यापूर्वी दि.१०.०१.२०२४ व दि.३१.०१.२०२४ च्या शासन निर्णयानुसार अनुक्रमे रु.१४४.१० कोटी व रु.२१०९.१२ कोटी इतका निधी नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या कालावधीत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत मंजूर करण्यात आलेली आहे. तसेच दि.०२.०८.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये जानेवारी, २०२४ ते मे, २०२४ या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी रु.५९६.२१ कोटी इतकी मदत मंजूर करण्यात आलेली आहे.

नोव्हेंबर, २०२३ ते जुलै, २०२४ या कालावधीत झालेल्या अवेळी व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी विभागीय आयुक्त यांचेकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहे. त्याप्रमाणे खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे.

शासन निर्णय :-

नोव्हेंबर, २०२३ ते जुलै, २०२४ या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस /अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्र.३ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रु.३०७.२५२९ कोटी (रुपये तीनशे सात कोटी पंचवीस लक्ष एकोणतीस हजार फक्त) इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.

२. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविलेल्या निधीसाठी उपलब्ध तरतुदीमधून अथवा पुनर्विनियोजनाद्वारे तरतुद उपलब्ध करून घेऊन कार्यासन म-११ यांनी हा निधी वितरित करावा.

३. संदर्भाधीन अनुक्रमांक १ येथे नमूद दि.२४.०१.२०२३ अन्वये सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरीत करण्यात यावा. लाभार्थ्यांची अचूक माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि,

अ) चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तांवातर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी. एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी.

ब) शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.०१.०१.२०२४ नुसार जिरायत पिके, बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त ३ हेक्टरच्या मर्यादेत असल्याची खातरजमा करण्यात यावी.

क) कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देतांना व्दिरुक्ती होणार नाही याची तहसिल व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यावी.

३. वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी.

४. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये, याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहिल.

५. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहिल.

६. वरील प्रयोजनासाठी २ हेक्टर मर्यादेतील शेतीपिके नुकसानीचा खर्च मागणी क्र.सी-६; मुख्य लेखाशिर्ष २२४५ नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय, ०२ पुर, चक्रीवादळे इत्यादी, १०१, अनुग्रह सहाय्य; (९२) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च; (९१)(०५) नैसर्गिक आपत्तीमुळे पिकनुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य (अनिवार्य); ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) (सशर्त) (२२४५ २४५२) या लेखाशीर्षाखाली भागविण्यात येईल.

तर २ ते ३ हेक्टर मर्यादेतील शेतीपिके नुकसानीचा खर्च मागणी क्र.सी-६; मुख्य लेखाशिर्ष २२४५ नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय, ०२ पुर, चक्रीवादळे इत्यादी, १०१, अनुग्रह सहाय्य; (९२) राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकाव्यतिरिक्त खर्च; (९२) (१२) नैसर्गिक आपत्तीमुळे पिकनुकसानीकरिता शेतकऱ्यांना सहाय्य (अनिवार्य); ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) (सशर्त) (२२४५ २३०९) अंतर्गत सोबतच्या विवरणपत्रात दर्शविलेल्याप्रमाणे खर्च करण्यात यावा.

आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये उपलब्ध असलेल्या निधीमधून / पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध केलेल्या निधीमधून खर्च करण्यात यावा.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२४०९०५१६५८०७२४१९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,

(कैलास गायकवाड)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा. उपमुख्यमंत्री (गृह) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
३. मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई
४. मा. विरोधी पक्षनेता, विधानपरिषद/विधानसभा, महाराष्ट्र विधानभवन, मुंबई
५. मा. मंत्री (मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
६. विधानमंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य,
७. अपर मुख्य सचिव (वित्त), मंत्रालय, मुंबई,
८. प्रधान सचिव, कृषि, मंत्रालय, मुंबई
९. सर्व विभागीय आयुक्त
१०. कृषि आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे
११. वित्तीय सल्लागार व सहसचिव, मदत व पुनर्वसन प्रभाग, मंत्रालय, मुंबई
१२. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई
१३. सर्व संबंधित जिल्हाधिकारी
१४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
१५. महालेखापाल (लेखा परीक्षा) १/२, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
१६. सर्व संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी
१७. कार्यासन अधिकारी (म-११/म-३), मदत व पुनर्वसन प्रभाग, मंत्रालय, मुंबई
१८. वित्त विभाग (कार्यासन व्यय-९/अर्थ-६), मंत्रालय, मुंबई
१९. निवड नस्ती (कार्यासन/म-३)

शासन निर्णय क्र. सीएलएस २०२३/प्र.क्र.२८६/म-३ दिनांक : ०५ सप्टेंबर, २०२४.

नोव्हेंबर, २०२३ ते जुलै, २०२४ या कालावधीमध्ये शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशिल

अ. क्र.	जिल्हा	कालावधी	बाधित क्षेत्र - हेक्टर	बाधित शेतकरी संख्या	निधी (रु. लक्ष)
विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.२१.०८.२०२४ चा स्वतंत्र प्रस्ताव					
१	गोंदिया	डिसेंबर, २०२३	७.३०	३१	१.९७
एकूण			७.३०	३१.००	१.९७
विभागीय आयुक्त, पुणे यांचा दि.०२.०७.२०२४ चा प्रस्ताव					
१	कोल्हापूर	एप्रिल व मे, २०२४	२.३५	६५	५.४८
एकूण			२.३५	६५	५.४८
विभागीय आयुक्त, पुणे यांचा दि.०६.०८.२०२४ चा प्रस्ताव					
१	सांगली	जून, २०२४	४.१२	४६	१.४५
२	कोल्हापूर		८.७४	१७४	१.७५
एकूण			१२.८६	२२०	३.२०
पुणे विभाग एकूण			१५.२१	२८५.००	८.६८
विभागीय आयुक्त, अमरावती यांचा दि.२८.०६.२०२४ चा प्रस्ताव					
१	अमरावती	मे, २०२४	३७१.९८	९३४	११९.५८
२	अकोला		२१८.६७	३६६	५९.३२
३	यवतमाळ		३२.४	५७	८.७५
४	बुलढाणा		२२८.४७	६१२	७३.१९
५	वाशिम		२६.५९	४८	९.३०
एकूण			८७८.११	२०१७	२७०.१४
अमरावती विभाग एकूण			८७८.११	२०१७	२७०.१४
विभागीय आयुक्त, छ. संभाजीनगर यांचा दि.२४.०५.२०२४ चा प्रस्ताव					
१	छ. संभाजीनगर	फेब्रुवारी, २०२४	२०७२.००	३४५३	४००.८३
२	जालना		१२१६९.२६	२०५९०	३१३६.९८
३	नांदेड		११९११.००	२०७००	२०६२.७४
४	नांदेड	मार्च, २०२४	१२४७.२७	२९००	२८२.१६
५	छ. संभाजीनगर	एप्रिल, २०२४	७९३.९७	१५०२	२१५.७४
६	जालना		१३३७.५२	३१५३	३७३.८१
७	परभणी		४९४.४१	९८१	१२९.०९
८	हिंगोली		१५९२.९०	२८६४	३३९.५७
९	नांदेड		१०६४.०६	१७३३	२८८.३८
१०	लातूर		१२२३.१०	२३९३	४२३.५०
११	बीड		२१३७.९९	८१७०	६५३.२२
१२	धाराशीव		१४३५.६०	२६४२	४७८.५०
एकूण			३७४७९.०८	७१०८१.००	८७८४.५२

विभागीय आयुक्त, छ. संभाजीनगर यांचा दि.०६.०७.२०२४ चा प्रस्ताव

१	छ. संभाजीनगर	मे, २०२४	३१.५१	३९	१०.५२
२	जालना		३०५.१०	४८२	९२.३८
३	परभणी		९८.५०	९३	३५.४६
४	हिंगोली		२.०५	७	०.७०
५	नांदेड		७४५.५०	९२३	२३९.०९
६	बीड		१३७.४४	३०६	४६.८२
७	लातूर		३४.१०	९२	१२.०५
८	धाराशिव		७६.५०	१९५	२७.२०

एकूण १४३०.७० २१३७ ४६४.२२

छ. संभाजीनगर विभाग एकूण ३८९०९.७८ ७३२१८ ९२४८.७४

विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.१९.१२.२०२३ चा प्रस्ताव

१	नागपूर	नोव्हेंबर, २०२३	१३४६२.७०	१८०७०	२०५३.२०
२	वर्धा		८.४०	१७	०.७७
३	भंडारा		८६०७.९३	२०८२१	१४५९.९३
४	गोंदिया		१३४१७.९६	२५०५४	२२७९.८१
५	चंद्रपूर		१९६६०.४४	३९६८८	१६७१.१४

एकूण ५५१५७.४३ १०३६५० ७४६४.८५

विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.२०.०२.२०२४ चा स्वतंत्र प्रस्ताव

१	गोंदिया	डिसेंबर, २०२३	७.३०	३१	१.९७
एकूण			७.३०	३१.००	१.९७

विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.२६.०४.२०२४ चे दोन स्वतंत्र प्रस्ताव

१	गडचिरोली	डिसेंबर, २०२३	४९१.४६	१००३	१०६.४१
२	गडचिरोली	ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२३	३२५०.००	५५५७	४३३.४४
एकूण			३७४१.४६	६५६०.००	५३९.८५

विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.१८.०६.२०२४ चा प्रस्ताव

१	भंडारा	एप्रिल, २०२४	२७२२.२६	६०६३	७३५.१९
एकूण			२७२२.२६	६०६३	७३५.१९

विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.२६.०६.२०२४ चे दोन स्वतंत्र प्रस्ताव

१	नागपूर	मे, २०२४	२८.१५	२२	९.७७
२	गोंदिया		९४४६.१३	२२२६७	२५५०.५६
एकूण			९४७४.२८	२२२८९	२५६०.३३

विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.२८.०६.२०२४ चे तीन स्वतंत्र प्रस्ताव

१	वर्धा	एप्रिल, २०२४	२६२.०२	४३६	८०.८७
		मे, २०२४	४७.७५	४०	१२.९८
२	गडचिरोली	मे, २०२४	१९.०५	५३	२.८७
३	नागपूर	जून, २०२४	११०.७५	१४१	३९.८७
एकूण			४३९.५७	६७०	१३६.५९

विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.०५.०७.२०२४ चा प्रस्ताव					
१	भंडारा	मे, २०२४	५५७३.३६	१२९९४	१५०५.०१
एकूण			५५७३.३६	१२९९४	१५०५.०१
विभागीय आयुक्त, नागपूर यांचा दि.१६.०८.२०२४ चा प्रस्ताव					
१	भंडारा	जुलै, २०२४	२८८६९.३३	७१५७०	७४०९.६३
एकूण			२८८६९.३३	७१५७०	७४०९.६३
नागपूर विभाग एकूण			१०५९८४.९९	२२३८२७	२०३५३.४२
विभागीय आयुक्त, कोकण यांचा दि.२१.०६.२०२४ व दि.०५.०७.२०२४ चा प्रस्ताव					
१	ठाणे	मे, २०२४	११३.४०	२८७	४०.७३
२	पालघर		११४९.२८	४६७८	४०६.९४
३	रायगड		६९६.८५	१८८१	२१०.३०
४	रत्नागिरी		१००.६९	१०२८	४२.६६
५	सिंधूदुर्ग		१५१.४४	१५८४	५३.८०
एकूण			२२११.६६	९४५८	७५४.४३
विभागीय आयुक्त, कोकण यांचा दि.२८.०६.२०२४ चा प्रस्ताव					
१	ठाणे	एप्रिल, २०२४	२.७०	१४	०.६१
एकूण			२.७०	१४.००	०.६१
कोकण विभाग एकूण			२२१४.३६	९४७२.००	७५५.०४
एकूण राज्य			१४८००९.७५	३०८८५०.००	३०६३७.९९